

2, 56. = *अवज्ञात* *GAṬĀDH.* im *ÇKDR.* mit *Geringachtung* behandelt *JĀGŃ.* 1, 70. *Spr.* 2319. 4976. *HIT.* 92, 5. *MBH.* 2, 2292. 3, 13240. *आत्म* *° sich selbst gering achtend* 1259. *Etwas nicht beachten:* संकर्षणस्य मतोक्तं भारती परिभूय *HARIV.* 5769. तपः परिभवन्मम 11391. पौरिपरिभूताज्ञः *MUDRĀ.* 67, 11. दितित्रेण — परिभूतसेतवः *BHĀG.* P. 7, 8, 48. लोकपरिभूतेन (= °निन्दितेन *Schol.*) वेषेण *eine Kleidung, über die die Leute spotten,* *MBH.* 4, 572. — 6) *Jmd (acc.) Schande machen:* कुत्रन्परिभवेत्सर्वान्पाञ्चालानपि भारत । पाण्डवेषांश्च संप्राप्ते मम क्लेशो हि *das mir widerfahrene Leid macht den Kuru, den PĀṅkĀla und den PĀṅdū-Söhnen Schande* *MBH.* 4, 615. die *Scholien* erklären: मम मत्संवन्धी मन्निमित्तकः कचप्रकादिः श्रयं क्लेशः पाण्डवेषान् युष्मान्प्राप्तः सन्कुत्रन्पाञ्चालांश्च परिभवेत् नाशयेत्. — 7) = *परम्* *hinschwinden:* यस्य बुद्धिः परिभवेत् *Spr.* 2439. — Nach *ÇABDAR.* im *ÇKDR.* ist *परिभूत* auch = *अप्रस्तुत:* *Rt.* 4, 15 ist statt *परिभूत* mit einer *Hdschr.* *परिभुक्त* zu lesen und dieses vom vorangehenden Worte zu trennen. *Vgl.* परिभव *fgg.,* परिभू *fg.* — *caus.* 1) *enthalten, in sich schliessen:* कामाः स्वाराज्यपरिभाविताः (स्वाराज्येन स्वयंप्रमुखेन परि° अतिशयायिताः *Schol.*) *BHĀG.* P. 9, 4, 25. परिभावितव *Schol.* zu *RV. PRĀT.* 2, 5. — 2) *einweichen, tranken, benetzen* *SUCR.* 1, 139, 7. रसेन तेषां परिभाच्य मुद्गान् 161, 19. 2, 44, 13. *ÇĀRṆG.* S. 3, 13, 64. — 3) *läutern:* भावयोगपरिभावितकृत्स्नेः *BHĀG.* P. 3, 9, 11. 5, 1, 27. 13, 6. — 4) *sich denken, sich vorstellen:* मुक्तात्मभिः स्वकृद्ये परिभावितया ज्ञानात्मने भगवते *BHĀG.* P. 8, 3, 18. 9, 8, 23. *bedenken, nachdenken über:* सानन्दं श्रुतमर्थं परिभावयति *PRĀB.* 113, 3. परिभाच्योद्भुतं तत् *RĪĀG-TAR.* 4, 252. *PAÑKĀT.* ed. *OFH.* 40, 16. परिभाच्यं बहून्प्रन्यान् *Verz.* d. *Oxf. H.* 160, b, No. 352. *ÇI.* 4. 239, b, No. 580. *erkennen als:* कूटस्थं बोधमद्वैतमात्मानं परिभावय *ASHTĀV.* 1, 13. तेभ्यः परान्नः परिभावयस्व *NAISH.* 10, 47.

— *संपरि geringachten:* अर्थैर्विक्रीनः पुरुषः परैः संपरिभूयते *MBH.* 3, 13230. — *caus. zusammenhalten, festmachen:* एवमेवन्द्रियग्रामं शनैः संपरिभावयेत् *MBH.* 12, 7147. = *मूर्त्याग्याकारं नयेत्* *Schol.* *Vgl.* परिभावन, welches der *Schol.* durch *मूर्त्याग्याकारेण परिकल्पनम् in eine feste Form bringen* erklärt.

— *प्र, प्रभवाणि* P. 8, 4, 16. *Sch. Vop.* 8, 22. 1) *hervorkommen, entspringen, entstammen, entstehen:* आत्मनो ऽङ्गानि प्रभवति *ÇAT. BR.* 1, 3, 2, 2. 2, 2, 4, 6. 4, 2, 2, 5. *निकत्तादायः प्रभवति* 9, 1, 2, 24. *हिमवतः प्रभवति गङ्गा* *Sch.* zu P. 1, 4, 31. 4, 3, 83. *मुक्ताडुतोयाः प्रभवति नद्यः* *Spr.* 847. यथा मुदीप्तात्पावकाद्विस्फुलिङ्गाः सक्तस्रशः प्रभवते सन्नपाः *MUND.* Up. 2, 1, 1. (शरीः) प्रभवतः शरासनात् *MBH.* 4, 1865. बीजाद्बीजम् *Spr.* 1341. ततः प्रज्ञानां पतयः प्राभवन् *MBH.* 1, 33. ततः प्रभृति चाप्यन्ये प्राभवन्नैरसाः सुताः 3, 17164. मरीचिपः प्रबभूव प्रज्ञापतिः *ÇĀK.* 168. *BHĀT.* 8, 72. *RAGH.* 10, 51. *MEGH.* 15. प्रभवति पतो लोकाः *KATHĀS.* 28, 182. *अव्यक्ताद्यक्तयः सर्वाः प्रभवत्यङ्गरामे* *BHĀG.* 8, 18. प्रभवति गाथाः *LĀṬJ.* 10, 6, 13. 7, 13. दातृप्रतिपत्कीर्त्या सर्वाथाः प्रभवति हि *R.* 1, 73, 11. *लोभात्क्रोधः* *Spr.* 2687. धर्मादर्थः प्रभवति धर्मात्प्रभवते सुखम् 4257. षड्भिः प्रकारैः प्रभवति रोगाः 3418. *KĀM. NĪTIS.* 13, 36. वने ऽपि दोषाः प्रभवति रागिणाम् *zum Vorschein kommen* *Spr.* 2717. प्रभवति लघुर्यत्रोपात्यः *erscheint* *so v. a. ist* *ÇRUT.* 39. यत्रैव प्रभवद्वत्स तत्रामगुणाकीर्तनम् *geschieht, erfolgt* *PAÑKĀR.* 4, 10, 69. युवजनमनेरथलक्ष्यप्रभूतो *zum Ziele geworden* *DAÇAK.* in *BENF. Chr.* 180,

15. *प्रभूत = उन्नत* *H. an.* 3, 273. *MED. t.* 122. — 2) *hinausreichen über:* रयिर्भिव पृष्ठं प्रभवत्तम् *mehr als der Rücken tragen kann* *RV.* 2, 13. 4. — 3) *mehr werden:* पशवो र्वेत्यां प्राभवन् *TBR.* 1, 8, 2, 5. *मिथुनेन प्रभूयासम्* *möchte ich um ein Kinderpaar reicher werden* *TS.* 1, 6, 2, 4. *zahlreich sein:* प्राभवन्स्तस्या विवेकविगुणाः क्रियाः *RĪĀG-TAR.* 5, 352. *प्रभूत reichlich, viel, in grossem Masse vorhanden, zahlreich* *AK.* 3, 2, 12. *H.* 1423. *an.* 3, 273. *MED. t.* 122. *HALĀJ.* 4, 16. *ÇAT. BR.* 13, 3, 3, 1. *अन्नं लĀṬJ.* 5, 1, 12. *ĀCV. GRHJ.* 2, 7, 4. *ÇĀRṆH. ÇR.* 8, 21, 16. *MBH.* 1, 713. 3. 2534. 13. 1493. *R.* 2, 32, 41. *R. GORR.* 1, 13, 15. 6, 11, 31. *KĀM. NĪTIS.* 13. 7. *Spr.* 2601. *VARĀH. BRH.* S. 28, 15. 43, 10. *MĀRK. P.* 69, 13. 120, 17. *PAÑKĀT.* 6, 6. 36, 1. 76, 17. *HIT.* 43, 6. *विद्याकर्मवयोबन्धुवितिः* *JĀGŃ.* 1, 116. *प्रभूतनागाश्चरथ* *MBH.* 4, 382. *KĀM. NĪTIS.* 18, 15. *VARĀH. BRH.* S. 30, 3. *KATHĀS.* 24, 11. *PAÑKĀT.* 47, 25. *°वर्षाणि* 159, 14. *काल* 4, 17. 261, 10. *°ध्यात* 69, 8. *°वयस्* *bejahrt* *Spr.* 1864. *प्रभूतमल्पकार्यं वा ein grosses oder ein kleines Werk* 1863. *°रूप* *grosse Schönheit* *Z. d. d. m. G.* 14, 569, 15. *कृत्याचतुष्टय* *MĀRK. P.* 118, 48. *द्रोणोप्रभूतमुदरम्* *gross wie eine Wanne* *SUCR.* 1, 323, 12. *प्रभूततर* *PAÑKĀT.* 71, 19. 93, 24. *प्रभूततम* *DAÇAK.* in *BENF. Chr.* 180, 15. *am Ende eines comp. reich an, gesegnet mit:* गुण° *R.* 5, 90, 13. *अयोगप्रयोगकषिवाणिस्य* *°SANDH. P.* 4, 9, b. *adv. sehr:* प्रभूतेत्क *KĀVĀD.* 3, 118. *प्रभूतार्जितद्रव्य* *PAÑKĀT.* 93, 24 *so v. a. उपार्जितप्रभूतद्रव्य.* — 4) *valere, tüchtig sein, Geltung haben, stark werden, — sein, die Oberhand haben, die Macht besitzen, zu befehlen haben* *AV.* 3, 29, 2. *अयमे ऽस्त्रप्रभावस्य प्रभावः प्रभविष्यति* *R.* 2, 23, 38. *प्रभवतिरं वेगोदग्रं भुङ्गंशिशोर्विषम्* *Spr.* 3063. *प्रतापः प्रभवन्* *RĪĀG-TAR.* 3, 325. *न स्थले प्रभवते (जलचरः)* *PAÑKĀT.* 32, 5. *प्रभवति प्रायः प्रविष्टः कालिः* *Ver. in LA. (II)* 30, 10. *धनात्कुलं प्रभवति* *MBH.* 12, 226. *HARIV.* 11190 (*प्रभवमानेषु* *die neuere* *Ausg.*). *मांशरीरं मदिषो मेषः काकः कापुरुषस्तथा । विश्वासात्प्रभवति* *Spr.* 2191. *जटः प्रभवति प्रायः* 928. 3753. *प्रभविष्यावः wir wollen Macht gewinnen, herrschen* *MBH.* 1, 7640. *KATHĀS.* 18, 39. *देवः प्रभवतीदानीम्* *so v. a. hat zu befehlen* 27, 205. *so v. a. regieren* *RĪĀG-TAR.* 3, 279. 6, 115. *fg.* *प्रभवन्त्* *vermögend, ein grosser Herr, Gebieter, mächtig:* वासव *RAGH.* 9. 8. *MBH.* 1, 5956. *प्रभा प्रभावताम्* 13, 1141. *R.* 6, 12, 7. *ÇĀK.* 79, 23. *Mit gen. Macht haben —, verfügen können über:* कथं मृत्युः प्रभवति वेदशास्त्रविदाम् *M.* 3, 2. *MBH.* 3, 12669 (*med.*). 13, 1310. *HARIV.* 864. *fg.* *MBH.* 7, 2639. 12, 6753. 13922. *HARIV.* 8206. *R.* 2, 24, 19 (23, 2 *GORR.*). 6, 100, 4. *MĀLAV.* 72, 18. *प्रभवति च नरस्तावेद्वेन्द्रियाणाम्* *Spr.* 3168. *न चाहं कृरिराज्यस्य प्रभवाम्यङ्गदस्य च* *R.* 4, 23, 10. *केषां प्रभवते राजा वितस्य* *MBH.* 12, 2883. *प्रभवामि सदा धृत्याः* 13, 1500. *mit loc. dass.: प्रभवत्यो ऽपि हि भर्तृषु कारणकोपाः कुटुम्बिन्यः* *Frauen, die ihre Gatten beherrschen,* *MĀLAV.* 17. *यत्र मयि प्रमकुलितः कटान्नः — प्रभवति* *Spr.* 814. *प्रभवति मनसि विवेको विदुषामपि शास्त्रसंभवस्तावत् । यावत्* *u. s. w.* 1861. *मेहेदधेः पूरं इवेन्द्रदर्शनाद्गुरुः प्रकर्षः प्रबभूव नात्मनि* *RAGH.* 3, 17. *मुदा शरीरे प्रबभूव नात्मनः* *पयोधिर्न्द्रदयमूर्कितो यथा* *SĀH. D.* 72, 11. *BHĀG. P.* 1, 11, 6. 9, 4, 14. 56. *जीर्णमेवाधुनाङ्गेषु प्रभवतु* *RĪĀG-TAR.* 3, 316. *mit dat. dass.: विधिरापि न तेभ्यः प्रभवति* *Spr.* 1431. *प्रभवति मह्यो मह्याय* *so v. a. gewachsen sein* *P.* 2, 3, 16. *VĀrtt.* 2, *Sch. भवत्संभावनेत्थाय परितोषाय मूर्किते — नाङ्गानि प्रभवति मे* *KUMĀRAS.* 6, 59. *mit einem infln. vermögen —, im Stande sein* *zu* *MEGH.* 11. *ÇĀK.* 157. *VIKR.* 9. *RAGH.* 8, 44. *KATHĀS.* 33,